

### **MORARKA FINANCE LIMITED**

REF: MFL/2025-26/122 November 11, 2025

Corporate Relationship Department BSE Limited PhirozeJeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Fax: 22723 2082 /3132

**Scrip Code - 511549** 

<u>Sub: Regulation 47- Newspaper Publication- Release of Extract of the Information of Opening of Special Window for Re-lodgement of Transfer Deed in Eligible Cases.</u>

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, we are pleased to forward herewith the extract of the Information of Opening of Special Window for Re-lodgment of transfer deed in eligible cases, published in the following newspapers:

- 1. Business Standard, Mumbai Edition (English) released on November 11, 2025.
- 2. Mumbai Lakshdeep, Mumbai Edition (Marathi) released on November 11, 2025.

You are requested to acknowledge the receipt of the same.


Thanking you,

Yours faithfully,

#### Divya Agarwal

Company Secretary & Compliance officer

Encl: as above.



उद्यान निदेशालय, झारखण्ड, रॉंची 🎧 कृषि भवन, काँके रोड़, राँची—834008 (कृषि पशुपालन एवं सहकारिता विभाग) Email ID-ddhranchi@rediffmail.com

### **Tender Cancellation Notice**

All concerned are hereby informed that tender No. Horti/02/2025-26 for "Supply of Quality Planting" Material of Fruits/ Tissue Culture Plants and Flowers" under various scheme of Directorate of Horticulture/ State Horticulture Mission Jharkhand for FY 2025-26", Published by PR No. 364427 (Agriculture) 2025-26 has been cancelled.

PR 365736 Agriculture(25-26).D

Joint Director Horticulture Jharkhand, Ranchi



### **GOVERNMENT OF INDIA** NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL

**MUMBAI BENCH-VI** MTNL Exchange Building, Near 44, G.D. Somani School, G.D. Somani Marg, Cuffe Parad, Mumbai, Maharashtra 400005. Phone No. (022) 22175700/22172174, Email: registrar-mum@nclt.gov.in

PUBLICATION NOTICE OF NEXT DATE OF HEARING. CP(IB) 698 of 2025/9533

J.C.Flowers Asset Reconstruction Private Limited V/s

**Smaaash Leisure Limited** 

### NCLT/MUM/CP(IB) 698 of 2025

An Application under Section 7 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 was filed by J.C.Flowers Asset Reconstruction Private Limited and was listed on 14.10.2025 and the said Application is now fixed for hearing before the Hon'ble Adjudicating Authority, NCLT Mumbai on 28.11.2025.

As per the direction issued by the Hon'ble Adjudicating Authority vide its order date 14.10.2025, the Respondents i.e. Smaaash Leisure Limited Is hereby directed to remain present either through authorized person or through

advocate or Professional duly appointed by you, as may be advised, on 28.11.2025 at 10.30 A.M. before the National Company Law Tribunal, Mumbai Bench-VI. You are further directed to file reply, if any, physically as well as through e-mode from the date of publication of notice with advance copy to opposite side. A Copy of Petition/Application may kindly be collected rom the Aja Legal

TAKE NOTICE that in default of your appearance on the specified day & time the matter will be heard and determined in your absence in accordance with the provisions of law.

Date: 29.10.2025 Sd/- Dipesh Jogale (Link Person Place: Mumbai

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that the following Original Agreement and all other relevant papers / documents in respect of the House No. 107, Ground Floor, Building No. D-14, Chitranjan Nagar CHS, Near ONGC Colony, Rajawadi, Vidyavihar (East), Mumbai 400077, on the piece & parcel of land bearing Survey No. 99 of Village Kirol, Ghatkopar, Mumbai, which is owned by my clients Mrs. Renuka Dilipsinh Bajaria, have been inadvertently lost and/ or misplaced ('the said lost/misplaced documents'):

I) Agreement for Sale dated 27th March, 1992 made and entered into between Mr. Jitendra Horgovind Mehta ('the Transferor') of the One Part and Mrs. Renuka Dilipsinh Bajaria ('the Transferee') of the Other Part and all other relevant papers / documents in respect of the House No. 107, Ground Floor, Building No. D-14, Chitranjan Nagar CHS, Near ONGC Colony, Rajawadi, Vidyavihar (East), Mumbai - 400077, on the piece & parcel of land bearing Survey No. 99 of Village Kirol, Ghatkopar, have been lost / misplaced while renovation shifting and not traceable despite of diligent efforts to trace it. efforts to trace it.

A Lost Report concerning the said lost/ misplaced documents bearing No. 147382-2025 dated 08-11-2025, has been lodged by my clients Mrs. Renuka Dilipsinh Bajaria with the Tilak Nagar Police Station, Mumbai.

Any person/s in possession of the said lost / misplaced documents or who finds thereof is requested to handover them to the undersigned and any person claiming any right and interest in the said lost / misplaced documents or any part or portion thereof by way of agreement (and say in the said lost / misplaced documents or any part or portion thereof by way of agreement (and say in the said lost / misplaced documents or any part or portion thereof by way of agreement (and say in the said lost / misplaced documents or any part or portion thereof by way of agreement (and say in the said lost / misplaced documents or who finds any light and interest in the said lost? Inisplaced occurrients or any paint of portion thereof by way of agreement (oral or written) or otherwise is hereby called upon and required to make the same known in writing together with the documentary proof in support thereof to the undersigned at his office at C/o. Dinesh Jain, 410, Kakad Market, 4th Floor, 306, Kalbadevi Road, Mumbai – 400002, within 07 (seven) days from the date of publication of this notice. Failure to do so will result in the documents being presumed irretrievably lost and my clients will proceed to deal with the property

At Mumbai, Dated this 11th day of November, 2025

(Mahendra C. Jain

NCLT Mumbai Bench

### **GCM COMMODITY & DERIVATIVES LIMITED**

Regd. Office : 806, Raheja Centre, 214 Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai-400 : 74999MH2005PLC429678, Email : gcmcommo.kolkata@gmail.com, Website : www.gcmcom

	Statement of Un-Audited Financial Results for the Half Year ended 30th Sept 2025						
					₹ in Lakhs		
Sr. No.	Particulars	Half Year ended 30 <sup>th</sup> Sept 2025	Half Year Ended 31 <sup>st</sup> March 2025	Half Year ended 30 <sup>th</sup> Sept 2024	Year Ended 31 <sup>st</sup> March 2025		
		<b>Un-Audited</b>	Audited	<b>Un-Audited</b>	Audited		
1	Total Income from Operations (Net)	41.69	27.95	75.00	102.95		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(196.34)	(470.92)	31.35	(439.57)		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(196.34)	(470.92)	31.35	(439.57)		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(196.34)	(472.02)	31.34	(440.68)		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(62.96)	(606.36)	28.70	(577.66)		
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	742.70	742.70	742.70	742.70		
7	Other Equity	(218.51)		(218.51)	(155.55)		
8	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 10/- each (for continuing and discontinued operations)						
(:)	a) Basis	(2.64)	16.261	0.42	/E 02\		

. The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results fo the quarter ended 30th Sept 2025 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 30th Sept 2025 is available on the Company website "www.gcmcommo.co.in" and on the Stoc

(2.64)

(6.36)

0.42

(5.93)

**DWARIKESH AGRICULTURE RESEARCH INSTITUE** 

CIN: U73100MH1997NPL111960 Registered office: 511, Maker Chambers- V, 221, Nariman Point, Mumbai- 400 021

Email Id: dsilbom@dwarikesh.com

Form No. INC-19

[Pursuant to rule 22 the Companies (Incorporation) Rules, 2014]

Notice is hereby given that in pursuance of sub-section (5) of section 8 of the

Companies Act, 2013, an application has been made by M/s Dwarikesh Agriculture

Research Institute to the Registrar at Mumbai in Maharashtra, India for revocation o

the licence issued to it u/s 25(1)(a) of the Companies Act, 1956 now Section 8 of the

Companies Act, 2013. After the cancellation of License the Company will be required to

To take up and promote projects for the Scientific research and development of

research and development and growth of sugarcane and other crops for promoting

the social and eco nomic welfare, or the uplift of the public of such area or areas a

A copy of the draft memorandum and articles of the proposed company may be seen a

Notice is hereby given that any person, firm, company, corporation or body corporate

objecting to this application may communicate such objection to the Registrar at

Mumbai, within thirty days from the date of publication of this notice, by a letter

addressed to the Registrar of Companies at Mumbai a copy of which shall be forwarded

ii. To undertake, promote, carry out, encourage, sponsor, assist, project for scientific



**PUBLIC NOTICE** 

Mr. Kalpesh Kantilal Doshi a member d

Labdhi Tower Premises Co Op Soc Ltd

owner of Shop No 05 Bibijan Stree

Masiid Bunder . Mumbai 400003. Th

Society hereby invites claims or objection

from the heir/s or other claimant/s of

objector/s to the transfer of the said share

and interest of the deceased member in the

property of the society within a period 1

days from the publication of this notice wit

the copies of relevant proofs to support the

claim/ objection if no claim objection ar

received within the period prescribed above

the society shall be at the liberty to deal wit

the shares and interest of the decease

member in the manner provided under th

oye-laws. In case of any claims/objection

kindly contact the managing committee i

the society office with the prescribe

For and behalf of Labdhi tower Premise

Place : Mumbai

Date: 11-11-2025

b) Diluted

For GCM Commodity & Derivatives Limited

**Managing Directo** 

### MORARKA FINANCE LIMITED CIN: L67120MH1985PLC035632

Regd Office: 511, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai – 400 021, Email: investors@morarkafinance.in, Website: www.morarkafinance.in

INFORMATION OF OPENING OF SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER DEEDS IN ELIGIBLE CASES

Transfer of securities in physical mode was discontinued with effect from April 01, 2019, b Securities and Exchange Board of India (SEBI). Subsequently, it was clarified that transfer deeds lodged prior to deadline of April 01, 2019 and rejected/returned due to deficiency in the documents may be re-lodged with requisite documents till March 31, 2021. SEBI has vide Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02

2025, decided to extend this facility and open a special window for re-lodgement of transfer requests for physical shares which were originally lodged before April 01, 2019 and were rejected, returned, or not attended to due to deficiency in documents or process o otherwise, for a period of six months from July 07, 2025 till January 06, 2026. Eligible shareholders are requested to note that during this period, the securities that ar

re-lodged for transfer (including those requests that are pending with the company / RTA as on date) shall be issued only in demat mode and due procedures must be followed Shareholders who had earlier lodged any physical transfer request prior to April 01, 2019 which was rejected or returned due to reasons mentioned above, may take benefit of this opportunity and re-lodge such shares for transfer.

For any queries or assistance, you may contact the Company's RTA: Name of RTA: M/s. MUFG Intime India Private Limited (Formerly

Date : November 10, 2025

M/s. Link Intime India Private Limited), **Email:** Investor.helpdesk@in.mpms.mufg.com Phone: +91 22 49186000-79

Address: C 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai-400 083 This communication is also updated on the website of the Company a www.morarkafinance.in.

For Morarka Finance Limited Place : Mumbai Divya Agarwal Company Secretary & Compliance Officer

DYNAMIC ARCHISTRUCTURES LIMITED

CIN: L45201WB1996PLC077451

Regd. Office: 409, Swaika Centre, 4A, Pollock Street, Kolkata (W.B.) 700001, Ph: 033-22342673

Website: www.dynamicarchistructures.com, Email: info@dynamicarchistructures.com
UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE
QUARTER ENDED ON 30 SEPTEMBER 2025

Cr. Excent EPS

	QUARTER ENDED ON 30 SE	12 I - M - D - 1	Cr. Except EPS)				
Sr. No.	Particulars	Quarter ending /Current Year ending	Year to date Figures/Previous Year ending	Corresponding 3 months ended in the previous year			
		30.09.2025	30.09.2025	30.09.2024			
1	Total income from operations	0.12	2.79	3.50			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items#)	(2.46)	2.30	3.29			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	(2.46)	2.30	3.29			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(2.11)	1.99	2.87			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2.11)	1.99	2.87			
6	Equity Share Capital	5.01	5.01	5.01			
7	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic :	(4.21)	3.97	5.73			
	2. Diluted :	(4.21)	3.97	5.73			
Note: a The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock							

Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of BSE viz. www.bseindia.com & on the company website viz. www.dynamicarchistructures.com. The same can be accessed by scanning the QR code provided below. b # - Exceptional and / or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in

accordance with IND AS Rules.



Danmal Porwal Chairman and Managing Director DIN- 00581351



### NMDC LIMITED

(A Government of India Enterprises) 'Khanij Bhavan', 10-3-311/A, Castle Hills, Masab Tank, Hyderabad - 500 028. CIN - L13100AP1958GOI001674

### CONTRACTS DEPARTMENT ender Enquiry No.: HO(Contracts)/NCP&DHCS/DEP-13/285 Dated:11/11/2025

NMDC Limited, A "NAVARATNA" Public Sector Company under Ministry of Steel, Govt. of India, invites online bids through MSTC Portal from experienced, reputed and competent domestic bidders for the work of

"Development of feeding system, suitable conveying system with 10 MTPA capacity for transportation of iron ore from Deposit-13 Mine to MV Railway Siding and discharging at MV Railway Siding at Kirandul, Dantewada, Chhattisgarh on Build-Operate-Transfer (BOT) - Toll Basis".

and

"The operation & maintenance of the developed facilities for an estimated period of 15 years from date of commissioning, extendable by another 5 years on mutual consent basis"

The detailed NIT and Bid documents can be viewed and / or downloaded from 10/11/2025 to 08/12/2025 from following website links:

- NMDC website https://nmdcportals.nmdc.co.in/nmdctende
- 2. Central Public Procurement Portal (CPP PORTAL) http://www.eprocure.gov.in/ epublish/app and
- MSTC portal https://www.mstcecommerce.com/eprocn/ and search NMDC Tender Event No. NMDC/Head Office/Contract/37/25-26/ET/470 [DHC from DEP 13 to MV Siding

.For further help refer to 'vendor guide' given in MSTC website.

The bidders are requested to submit their bids online through MSTC portal only The details of submission of bid through online are given in NIT. The Bidders on regular basis are required to visit the NMDC's website / CPP Portal / MSTC website for corrigendum, if any, at a future date.

For further clarification, R.B.Pradhan, AGM (Mining), Transformation & Innovation Department, NMDC Limited, Hyderabad can be contacted through Telephone No. +91 9406404938 F - Mail: rhpradhan@nmdc.co.in

**Executive Director (Works)** 



### **U GRO Capital Limited**

4th Floor, Tower 3, Equinox Business Park, LBS Road, Kurla, Mumbai 400070

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-AUCTION SALE NOTICE OF 30 DAYS FOR SALE OF IMMOVABLE ASSET(S ["SECURED ASSET(S)"] UNDER THE SECURITIZATION AND RECONSTRUC-TION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISO TO RULE 8 AND 9 OF THE SECURITY IN-

TEREST (ENFORCEMENT) RULES, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s and Guarantor(s) that the below described Secured Asset(s) mortgaged / charged to U GRO Capital Limited ("Secured Creditor"), the possession of which has been taken by the authorised officer of Secured Creditor, will be sold on "As is what is" and "As is here is" and "Whatever there is" on the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below and further interest and other expenses nereon till the date of realization of amount, due to Secured Creditor from the Borrower(s) and Guarantor(s) mentioned herein below. The Reserve Price, Earnest Money Deposit (EMD) and last date of EMD deposit is also mentioned herein below:

	,				
l. o.	Guarantor(s)	Details of Demand Notice	Details of Auction		
Ι.	1. NIMESH DIYORA &	13(2)Date of	Reserve Price	Rs. 2,31,54,300/-	
	ASSOCIATES	Notice:	EMD	Rs. 23,15,430/-	
	2. NIMESH MAN-	02-SEPT-2025	Last date of EMD Deposit	15-12-2025	
	SUKHLAL DIYORA	Outstanding	Date of Auction	16-12-2025	
	3. MUKTI KULIN BHEDA	Amount:	Time of Auction	11 AM to 01 PM	
	Loan Account Number:	Rs.2,71,30,060/-			
	UGMUMSS0000001555	as on 30-08-2025	Incremental Value	Rs. 1,00,000/-	

DESCRIPTION OF SECURED ASSET: PROPERTY 1: Property being Flat no. 1403 adm. 75.25 Sq. mtrs i.e 810 Sq.ft Carpet area as RERA, on 14th Habitable floor, along with one car parking no. 15 on 1st podium of the building known as "Om Residency" of Mulund Chandanbala Co-op. Hsg. Soc5 Ltd, constructed on land bearing S no. 1000, CTS no. 1132 A, Plot no. 1163 ituated at Murar Road, Village Mulund (W), Taluka Kurla, Mumbai - 400 080. (Boundaries) On or toward North:- By Plot no. 1127, On or toward South - 40 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or toward South - 10 feet wide road, On or

W	ward East- By plot no. 1162, On or toward west- By plot no.116.					
2.	1. NIMESH DIYORA &	13(2)	Reserve Price	Rs. 63,53,100/-		
	ASSOCIATES	Date of Notice:	EMD	Rs. 6,35,310/-		
	2. NIMESH MAN- 02-SEPT-2		Last date of EMD Deposit	15-12-2025		
	SUKHLAL DIYORA	Outstanding Amount:	Date of Auction	16-12-2025		
	3. MUKTI KULIN		Time of Auction	11 AM to 01 PM		
	Loan Account Number: Rs. 2,71		Incremental Value	Rs. 1,00,000/-		

DESCRIPTION OF SECURED ASSET: PROPERTY 2: Property being Office No. A-608 adm. 240.75 Sq.ft Carpet area on 6th Floor in the building known as Takshashila Commercial Center Premise co-op. Soc.Ltd, situated at RHB Road, Mulund west, Mumbai- 400 080 constructed on land bearin CTS no. 1233, 1233/1 to 10, 1235 (pt) of village Mulund, Taluka Kural, District Mumbai.

or detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in U GRO apital Limited/Secured Creditor's website. i.e. www.ugrocapital.com or contact the undersigned at authorised.officer@ugrocapital.com Contact No.-9731972002 (Mr. Deepu Divakar)



CIN: L74899DL1984PLC017356
Regd. Office: 101C, Ground Floor, Kundan House, Harinagar Ashram, Mathura Road, New Delhi-110014, Phone (011)2634-0298/4347/1308
E-mail: info@mangalamengineering.com, Website: www.mangalamengineering.com

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given pursuant to the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read together with Rules 22 and 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") (including any statutory modifications(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), Secretarial Standard on General Meetings ("Sezi issued by the Institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI- LODR Regulations") including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force, read with General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") from time to time ("MCA Circulars"), the following item of Special Business as set out in the Notice dated 29th October, 2025 is proposed for approval of members of Mangalam Engineering Projects Limited ("the Company") to be passed as Special Resolution through postal ballot by voting through electronics means ("remote e-Voting"):

Sr. No. Type of Resolution		Type of Resolution	Brief Description	
		Special Resolution	Approval for voluntary Delisting of Equity shares of the Company from The Metropolitan Stock Exchange of India Limited" ("MSEI")	
Communication of assent or dissent of Members would take place only through the remote a Voti				

Communication of assent or dissent of Members would take place only through the remote e-Votini, system. In this connection Members are hereby informed that the Company has completed the dispatcl of the Postal Ballot Notice along with the Explanatory Statement on 10th November, 2025, through electronic mode to the Members whose email address were registered with the Company / Registrar and Share Transfer Agent / Depository / Depository Participant(s) as on Friday, October 31, 2025 ('Cut-o

totale j.

The Postal Ballot Notice is also available on the Company's website at www.mangalamengineering.com
and also available on the website of stock exchange, i.e. The Metropolitan Stock Exchange of India
Limited at www.msei.in. Notice shall also be available on the website of Central Depository Services
(India) Limited ("CDSL") at www.evolingindia.com n compliance with the requirements of the MCA Circulars, physical copy of Postal Ballot Notice along with ostal Ballot Forms and pre-paid business envelope will not be sent to the Members for the Postal Ballo and accordingly, the Members are required to communicate their assent or dissent through remote e voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL") during the said period:

compose vices provided by Central Depository Services (india) Elimited (CE Commencement of e-voting: Tuesday, November 11, 2025 (9.00 A.M. IST) Conclusion of e-voting: Wednesday, December 10, 2025 (5.00 P.M. IST) The e-voting shall be disabled by CDSL for voting thereafter and Members will not be allowed to vote beyond the said date and time. Voting rights of the Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date. A person who ceases to be a Member as on Cut-off date shall not be entitled to vote and should treat this Notice for

The Company has appointed Mr. Mohammad Tausif (FCS-11959; CP- 18170) of Tausif & Associates ('Peer Reviewed Company Secretaries Firm') Practicing Company Secretary, Kolkata to act as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparen

manner.

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the 
Company are requested to update their email addresses by writing to the Company / RTA along with the 
copy of the signed request letter in Form ISR-1 mentioning the name and address of the Member, selfattested copy of the PAN card, and copy of any document (e.g. Aadhaar, Driving License, Election Identity 
Card, Passport) in support of the address of the Member. Members holding shares in dematerialized 
mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participants. The Results of the Postal ballot conducted through remote- e-voting will be declared on or before Frida 12th December, 2025 and will be placed on the Company's website www.mangalamengineering.com

12th December, 2025 and will be placed on the Company's website www.mangalamengineering.com and on the website of CDSL at www.evotingindia.com and will also be simultaneously forwarded to The Metropolitan Stock Exchange of India Limited where the shares of the Company is listed. The Company will also display the results of the Postal Ballot at its Registered Office.

In case Members have any queries/grievances or issues regarding remote e-voting, they may refer the Frequently Asked Questions ("FAQs")" and e-voting manual available at www.evotingindia.com under the help section or write an email to helpdesk evoting@dsindia.com or call on toll free no. 18002109911 Further, in case of any other query/grievance with respect to Postal Ballot, members are requested to contact our Registrar and Share Transfer Agent at 23, R. N. Mukherjee Road, 5th Floor, Kolkata 700001 or email at mdpldc@yahoo.com.

For Mangalam Engineering Projects Limited Vithal Das Ma Company Secretary

Date: 10th November, 2025



### **AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED**

CIN: L27104MH1985PLC035659 Registered Office: Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400053, Tel No: +91 22 6698 4000 Fax No.: +91 22 2632 5902 E-mail: investors@ajmera.com Website: www.ajmera.com

#### NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given to the Members of Aimera Realty & Infra India Limited ("Company" pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act) and Rules mad hereunder, Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), Secretarial Standard on Gener Meetings issued by the Institute of Company Secretaries of India (SS-2') read with th guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ('MCA') for holding general meetings / conducting postal ballot process through e-voting vide various general circular issued by MCA ('Circulars'), including any statutory modification(s) or amendment(s) or re-enactment(s) thereof for the time being in force and, approval of the Members of the Company sought for the following Ordinary Resolution via Postal Ballot through remot e-voting process ('remote e-voting'):

Sr. No.	Description of resolution	Type of Resolution
1.	To consider and approve sub-division / split of nominal value of equity shares of the Company and consequent alteration of Capital Clause of Memorandum of Association of the Company	Ordinary
	and the state of t	

Members are hereby informed that

- The remote e-voting period will commence at 9.00 a.m. (IST) on Wednesday, November 12, 2025 and shall end at 5:00 p.m. (IST) on Thursday, December 11, 2025. The remot e-voting module shall be disabled thereafter by National Securities Depositories Limited (NSDL). Once the vote on a resolution is cast by a member, no change will be allowed
- The 'Cut-off' date for the purpose of ascertaining the eligibility of members to avail remove e-voting facility is Friday, October 31, 2025. The members whose name is recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintaine by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail of the remote
- voting facility. In compliance with the MCA Circulars, the hard copy of Notice, Postal Ballot Form an prepaid business reply envelope have not been sent to the members. Hence, the member are required to communicate their assent or dissent only through the remote e-votin
- system. The Company has engaged NSDL to provide a remote e-voting facility. The Company completed the dispatch of Notice through email to the members on Monday November 10, 2025.
- The Notice along with the explanatory statement is available on the website of the Compar www.ajmera.com on the website of e-voting agency NSDL www.evoting.nsdl.com and or the website of the Stock Exchange(s) i.e. BSE Limited (BSE) www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) www.nseindia.com.
- The detailed procedure / instructions on the process of remote e-voting are specified

Manner of registering / updating email address: Physical holding Members, holding shares in physical mode are requested to get their email address registered at  $\underline{Investor.helpdesk@in.mpms.mufg.com}$ Members, holding shares in dematerialized mode are Demat holding requested to register / update their email address with their respective Depository Participants.

- The Board of Directors has appointed Mr. Haresh Sanghvi, Practicing Company Secretar (Membership No. FCS 2259), as Scrutinizer, for conducting the Postal Ballot process in fair and transparent manner
- The Resolutions, if passed, shall be deemed to have been passed on Thursday, December 11, 2025, i.e. last date of remote e-voting process. The results of voting through Posta Ballot (through remote e-voting process) along with scrutinizer's report will be announced on or before two working days of conclusion of remote e-voting process. The same will be displayed on the website of the Company viz www.ajmera.com and shall also be communicated to the Stock Exchanges i.e BSE Limited & National Stock Exchange of India Limited where the Company's Equity shares are listed and made available on the respective website viz. www.bseindia.com and www.nseindia.com
- 10. In case of any gueries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs and e-voting user manual available for members in the download section of www.evoting.nsdl.com or call on call at 022 - 4886 7000.

For Ajmera Realty & Infra India Limited

Manoj I. Ajmera

Managing Director

Place: Mumbai Date: November 11, 2025

> In fast or fragile markets, insight brings

Decode market moves with sharp, fast, expert analysis every day with Stocks in the News in Business Standard.

perspective.

To book your copy, SMS reachbs to 57575 or email order@bsmail.in

> **Business Standard Insight Out**





### ARSS INFRASTRUCTURE PROJECTS LIMITED

Regd. Office: Plot No.: 38, Sector-A, Zone-D, Mancheswar Industrial Estate, Bhubaneswar, Odisha - 751010 Corp. Office: ARSS Mall, Plot no-40, Community Centre, Block-A, Paschim Vihar, Opp-Jwalaheri Market, New Delhi - 110063 E-mail: cs@arssgroup.in, Website: www.arssgroup.in, CIN: L141030R2000PLC006230

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON SEPTEMBER 30, 2025 **Key numbers of Financial Results** (Rs. in Lakhs)

Standalone Consolidated Quarter ended Half year ended Year ended Quarter ended Half year ended Year ended **Particulars** 30.09.2025 | 30.06.2025 | 30.09.2024 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09.2025 | 30.09. (Audited) (Reviewed) (Reviewed) (Reviewed) (Reviewed) (Reviewed) (Audited) (Reviewed) (Reviewed) (Reviewed) (Reviewed) Total Revenue from Operations 1.868.1 3.366.46 3.009.19 12.043.99 16.538.80 1.141.00 1.868.19 3.366.46 3.009.19 12.043.99 16.538.80 Net Profit / (Loss) (before Tax, (837.79) (415.98)(11.516.90 (11.932.88) 137.29 (835.69) (417.55)(11.520.87) (11.938.43) 137.29 42.47 42.47 Net Profit/(Loss) before Tax (after (322.734.60)(11.516.90 (334,251.50) 137.29 (835.69) (322,702.72) (11,518.78)334.221.51 218.87 (662.90 Exceptional and/or Extraordinary Items) 4. Net Profit / (Loss) after Tax (after (322,770.03) (11,552,48 53.59 (334,322.51) 110.15 (949.37) (322,738.15) (11,554.36) 118.00 334,292.52 191.73 (776.57) Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income (322.770.03)(11.552.48 53.59 (334.322.51) 110.15 (949.37) (322.738.15) (11.554.36) 118.00 (334,292,52 191.73 (776.57 Comprising Profit / (Loss) after Tax and Other Comprehensive Income after tax **Equity Share Capital** 2,273.80 1.511.85 2.273.80 2.273.80 1.511.85 2.273.80 2.273.80 1.511.85 2.273.80 2.273.80 1.511.85 2.273.80 Earnings per share (of ₹10/- each) (1.428.25)(50.81 0.24 (1,479.36)(4.18)(1.428.11)(50.82)0.52 (1.479.23 0.84 (3.42)Basic & Diluted (Rs.)

The above standalone & consolidated unaudited financial results of the Company for the quarter and half Year ended September 30, 2025 have been reviewed by the audit committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on November 10, 2025. These results are being published in accordance

with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The above is an extract of the detailed format of the Statement of Standalone and consolidated unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Statement of Standalone and consolidated Unaudited Financial Results for the quarter and half year ended on 30th September, 2025 are available on the website of the Stock Exchanges - www.bseindia.com & www.nseindia.com as well as on the website of the Company - www.arssgroup.in.

http://arssgroup.in/PDF/QuarterlyResult/Board%20Meeting%20Outcome%2030.09.2025.pdf



(Gopal Krishna Dash) Managing Director DIN: 10776309



add the word 'Private Limited' to its name instead of Institute

511, Maker Chambers-V, 221, Nariman Point, Mumbai-400001.

The principal objects of the company are as follows:

the company may decide from time to time.

various types of seeds.

BALKISHAN JAWARILAL MAHESHWARI

Din: 00002075

Director







Place: Bhubaneswar

Date: 10th November, 2025























Co op soc Ito

Sd/- Secretary











## अमोल मिटकरी, रूपाली ठोंबरेंची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी

### राष्ट्रवादीच्या १७ प्रवक्त्यांच्या नावाची घोषणा

संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने १७ नव्या प्रदेश प्रवक्त्यांच्या नावाची घोषणा आज केली आहे.तर आमदार अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना पुन्हा प्रवक्तेपद देण्यात आले आहे.

र-थानिक राज्यातील संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी १७ प्रवक्त्यांच्या नावाची घोषणा आज केली.महायुतीतील भाजपा आणि शिवसेनेच्या विरोधात भूमिका मांडणारे आमदार अमोल मिटकरी आणि राज्य

मुंबई दि. १० स्थानिक स्वराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याशी पंगा घेणा-या रूपाली ठोंबरे या विद्यमान प्रवक्तृयांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.वैशाली नागवडे यांनाही नव्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही.आमदार अनिल पाटील,चेतन तुपे,सना मलिक,हेम लता पाटील, राजीव साबळे,सायली ढळवी,रूपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत शशिकांत तरंगे,ब्रिजमोहन शीवास्तव, अविनाश आदिक विकास पासलकर श्याम सनेर यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांनाही पुन्हा प्रवक्तेपद देण्यात आले आहे.

## नाशिकमधील बैठकीशी काँग्रेसचा संबंध नाही : हर्षवर्धन सपकाळ

मुंबई दि. १० : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. नाशिकम ध्ये झालेल्या आजच्या बैठकीत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून जे लोक गेले होते, त्यांना पक्षाने पाठवले नव्हते, त्यांच्या उपस्थितीशी पक्षाचा काहीही संबंध नाही, त्या लोकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी सांगितले आहे.राज्यात न.पा. व नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या असून आतापर्यंत ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. या अर्जांची छाननी सुरू असून १२ तारखेला राज्य पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होत आहे, या बैठकीत उमेदवारांसंदर्भात निर्णय घेतला जाईल असेही सपकाळ यांनी सांगितले.

बाळासाहेब थोरातांकडे

उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्येष्ठ नेत्यांची विभागीय प्रभारी म्हणून नियुक्ती आहे.नागपूर विभागाची जबाबदारी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वड्डेटीवार यांच्याकडे. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे सोपवली आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र, ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडे अमरावती विभागाची, मराठवाडा प्रभारी म्हणून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची तर कोकण विभाग प्रभारी म्हणून माजी मंत्री काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांच्यावर जबाबदारी सोपवली

### उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक

अकोला, दि. १० : अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक- अ- मध्य उप- विभाग, वर्ष ११

अंक ३२, गुरुवार, ऑक्टोबर ९, २०२५/ १७, शके १९४७ यानुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यम ांद्वारे प्रसारित/प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये द्रदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यू ट्यूब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खासगी एफएम वाहिन्या, चित्रपटगृह, बल्क एसएमएस, व्हाइस एसएमएस, ), संकेतस्थळे आदींचा समावेश होतो. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती स्थापण्यात आली आहे. समि तीत पोलिस अधीक्षक किंवा त्यांचे प्रतिनिधी, अपर जिल्हाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे सदस्य, तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. प्रस्तावित जाहिरात प्रसारित/प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे तिच्या पूर्व प्रमाणनासाठी अर्ज करावा लागेल. पूर्व प्रमाणनाच्या अर्जासमवेत जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रत आणि

राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रीत प्रती जोडणे आवश्यक

### जाहिर सूचना

स्रचना येथे देण्यात येत आहे की , २४ फेब्रुवारी २००३ रोजी प्रमाणपत्र क्रमांक २५ द्धारे, विशिष्ट क्रमांक ०२९ ते ०२५ (दोन्ही समाविष्ट) असलेले ०५ शेअर्स, प्रत्येकी रु.५०/- किमतीचे पाच पूर्णपणे भरलेले शेअर्स, शी. नरशी नथु माहेश्वरी यांच्या नावाने फ्लॅट क्रमांक बी-२०९, सुमारे २५० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या संदर्भात मंतरा सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड , त्यांचा नोंदणीकृत पत्ता: प्लॉट क्रमांक २६ आणि २७, सर्व्हे क्रमांक २९, विशाल नगर, दिवाणमान, वसई (पश्चिम)-४०१ २०२ यांनी जारी केले आहेत, ते हरवले आहेत आणि त्यांचा शोध लागत नाही

थीमती माधवी प्रसन्ना अमाती (स्व. थी. प्रसन्ना संगप्पा अमाती यांच्या पत्नी) ज्यांनी शी. नरशी नथू माहेश्वरी यांच्याकडून सदर फ्लॅट खरेदी केला आहे, त्यांनी त्या संदर्भात दुय्यम भाग प्रमाणपत्र जारी करण्यासाठी अर्ज केला आहे

सदर सोसायटीने उपरोक्त व्यक्तीच्या नावाने दुय्यम भाग प्रमाणपत्र जारी करण्यास कोणत्याही स्वरूपाचा आक्षेप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला या सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात अधोस्वाक्षरीकाराकडे असा आक्षेप नोंढवावा लागेल. जर सदर कालावधीत कोणतेही आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर असे गृहीत धरले जाईल की कोणतेही दावे किंवा आक्षेप नाहीत आणि त्यानुसार सोसायटी दुय्यम भाग प्रमाणपत्र जारी करेल.

ठिकाण: वसई (पश्चिम), सही /-

मंतारा को–ऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी लिमिटेड

दस्तऐवज क्रमांक TNN7-४७४९- २००८ नुसार खरेदी केले होते, दिवंगत शीमती कमलबाई कृष्णकांत गळ यांचे १४/९/२००८ रोजी निधन झाले. त्यांच्या मागे त्यांचे कायदेशीर वारस विनायक कृष्णकांत महांकाळ (मुलगा १/८/२०२० रोजी निधन), विनया विनायक महांकाळ (सुन), मनीष विनायक महांकाळ (नातू) आणि प्रशांत विनायक महांकाळ (नातू) असे आहेत. विनया विनायक महांकाळ आणि मनीष विनायक महांकाळ यांनी थी. प्रशांत विनायक महांकाळ यांच्या नावे २४/६/२०२२ रोजीच्या नोंद ता करारनामा करून आणि ते ठाणे उपनिबंधक ७ मध्ये नोंदणीकृत केले, ज्याचा दस्तऐवज क्रमांक NN7-१०८५१-२०२२, दिनांक २४/६/२०२२ आहे, सदर फ्लॅट .केला. जर कोणत्याही व्यक्तीचा सद . लमत्तेवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर कोणताही दावा किंवा हक्क असेल तर त्यांनी या सचन प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत ॲड. लवली आर. जढ़ौन, पत्ता: ढ़कान क्रमांक २, मेरीबाइ ıळ, लोकमान्य शॉपिंग सेंटरसमोर, भाईंदर पश्चिम, जिल्हा ठाणे ४०११०१ यांना लेखी स्वरूपात ते सादर करावेत अन्यथा फ्लॅट शी. प्रशांत विनायक महांकाळ

जाहिर सूचना

सर्वसाधारण जनतेला सुचना देण्यात येते की , माझे

कमांक १०२. पहिला मजला. कंदन व्हिला सीएचएस

ठाणे - ४०११०१ चे मालक आहेत. दिवंगत शीमती

ठाण – ४०७३०३ च नालक जाहत. विकास नामका कमलबाई कृष्णकांत महांकाळ या सदर प्लॅटच्या मालकीण होत्या आणि यांनी मेसर्स कुंदन

जे १३/८/२००८ रोजीच्या घोषणापत्राद्धारे नोंदणीकृत

बिल्डर्सकडून ९/४/१९८४ रोजी झालेल्या करार

दिला जाईल असे मानले जाईल. दिनांक: ११/११/२०२५.

यांच्या नावे असेल, अशा कोणत्याही दाव्याचा किंवा

ाव्यांचा संदर्भ न घेता आणि तो माफ किंवा सोडून

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरित त्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात क्षेत्रिय संचालक, मुंबई, महाराष्ट्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ च्या प्रकरणा

मे. लुमेन्स सेमीकॉडक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड सीआयएन:यु३१४०१एमएच२०१०पीटीसी२१०८४२) यांचे नोंदणीकृत कार्यालय: गाळा क्र.१४0, इमारत क्र.१, आय मजला, श्भद्रा इंडस्टीयल कॉम्प्लेक्स, सातिवली गाव, वसई

पुर्व-४०१२०८, महाराष्ट्र. र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातू**न **तामिळ नाडु राज्यात** स्थलांतरीत करण्याकरित कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन बदलण्याच

निश्चितीसाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक. मंबई

हाराष्ट्र यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कल

१३(४) अंतर्गत अर्जदार कंपनीने अर्ज करण्याचे कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृ कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा ये असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाः गरण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षो रजि. पोस्टाने किंवा वर सदर सूचना प्रकाशन रखेपासून **२१ दिवसांच्या** आत **क्षेत्रिय संचालक** १००, एव्हरेस्ट, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४०००२० महाराष्ट्र या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत

च्या वतीने व करिता लुमेन्स सेमीकॉडक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड

अर्जदार कंपनीला वर नमुद त्यांच्या नोंदणीकृः

(नरेश बटुकलाल मकवाना) डीआयएन:0१०९३२५ दिनांक: ११.११.२०२५

(उपविधि क्र. ३५ अन्वये)

महाराष्ट्र नगर विकास बिल्डींग एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सी टीएस ६२९, गव्हर्नमेंट कॉलनी, बांद्रा(पूर्व) या संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या इमारत क्र.१/व सदनिका क्र. ९०३ धारण करणारे **वरिया नरसिय्या वर्मा** यांचे दि. २९/१०/२००० रोजी निधन झालेले असन त्यांचे सरळ वारस म्हणन त्यांची पत्नी श्रीमती बना बरिया वर्मा यांनी संस्थाकडे वारसनोंदीबाबत अर्ज दाखल केल असन संस्था या जाहिरातद्वारे संस्थेच्या भांडवलात. मालमत्ते असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदा-किंवा अन्य मागणीदार/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासुन ७ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांचा वा हरकर्त पुरावे सादर करावे. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडुन हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्य उपविधीनसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोळकीक राहिल . जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरक आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधिनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधोंची एक प्रत मागणीदारास / हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्य कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासुन नोटीसची मुदत संपवण्याचा तारखेपर्यंत उपलब्ध राहिल सही/- सचिव

महाराष्ट्र नगर विकास बिल्डींग एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, बांद्रा, मुंबई. ठिकाणें : मुंबई दिनांक : ११.११.२०२५

### जाहीर सूचना

जनतेला सूचना देण्यात येते की, **(१) श्री. सुरेंद्र** भानुलाल रायचुरा व (२) श्रीमती भानुमती **एस. रायचुरा** हे दत्तानी नगर टू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, एस.व्ही. रोड, बोरिवर्ल (पश्चिम), मुंबई-४०००९२ (सदर फ्लॅट) येथील म्लॅट क्र.३९. ३रा मजला. क्षेत्रफळ ५४६.२७ चौ फट बांधलेले आणि विशिष्ट क १९१ ते १९५ (दोन्ही समाविष्ट) (एकत्रितपणे सदर फ्लॅट) असलेले भाग प्रमाणपत्र क्र.०३९ चे मालक आहेत, परंत त्यांनी २२ ऑक्टोबर, १९७९ रोजी **मेसर्स दत्तार्न** एंटरप्रायजेस (विक्रेता) आणि (१) श्री. सुरेंट्र भानुलाल रायचुरा व (२) श्रीमती भानुमर्त **एस. रायचरा (खरेदीदार)** यांनी यांच्यात झालेल मळ विकी करारनामा दिनांक १३.0×.१९८३ रोजीच्या करारनाम्याद्वारे रीतसर करारनामा क्र पीएस-८१८/८२ नोंदणी केला होता. सदर करारनामा हरवले आहे (सदर करारनामा). सदर फ्लॅटचे मळ करारनामा/मालमत्ता दस्तऐवज उपरोत्त त्र्यक्तीच्या ताब्यात नाहीत आणि ते हरवले आहेत किंवा शोधता येत नाहीत आणि त्यांच्या सर्वोत्तर प्रयत्नांनंतरही ते सापडत नाहीत आणि ते त्यांन मावल्यासारखे दिसते.

नर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत सदर मव करारनामा/अधिकार दस्तावेजांच्या आधाराव विक्री, हस्तांतर, करारनामाची प्रतिभृती म्हणून ठेव अदलाबदल, तारण, हमी, वित्तीय सहाय्यता अधिभार. बक्षीस. न्यास. परिरक्षा. ताबा. भाडेपडा ात्यपत्र, परवाना, मालकी हक्क, कायदेशीर हक्क जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार हक्क, हित किंवा दावा असल्यास त्यांनी त्यांचे दाव लेखी स्वरुपात आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसः पृष्ठ्यर्थ दस्तावेजांशिवाय कोणताही दावा/आक्षेप . स्वेकारले जाणार नाही आणि माझे अशिला समोर भंमलबजावणीसाठी वैध असणार नाही). खालील वाक्षरीकर्त्यांचे कार्यालय-कार्यालय क.४ ाळमजला, आशो-पालव, मॅकडोनाल्डस्**च्या** पुढे, एस.व्ही. रोड, तिरुमाला शोरुम समोर, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ येथे सदर मूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसात** कळवावे मन्यथा असे सर्व दावा त्याग आणि/किंवा स्थगि दिनांक ११ नोव्हेंबर. २०२५

> सही/-श्री. कमलेश आर. मौर्या वकील उच्च न्यायालय

जाहिर नोटीस श्रीगोंदा येथील मे. जिल्हा न्यायाधीश - १ तथा अति. सत्र न्यायाधीश साहेब यांचे न्यायालयातील किरकोळ दिवाणी अपील नं.-६४/२०१९ निशाणी क्र.- ६९ पराग लक्ष्मण शिंदे व इतर रा. कोर्ट रोड, जामखेड, ता.

लक्षण । ताद च २००० रा. २००० रा. २००० जामखेड, जि. अहमदनगर. अपेलंट..... विरुद्ध अर्जुन दत्तात्रय ठाकर (मयत) वारस व इतर रा. गणेशवाडी चाळ नं. ६, रुम नं. १२, मराठी शाळेच्या पाठीमागे, कांजुर

मार्ग, भांडुप ईस्ट, मुंबई. गरा मयत रेस्पॉउंट नं. १ चे वारस पस्तावित रेस्पॉउंट नं. १अ - श्रीमती. रुपाली अर्जन शिंदे प्रस्तावित रेस्पॉडंट नं. १ड - निशा संतोष दवंडे सर्व रा. गणेशवाडी, चाळ नं. भांडुप ईस्ट, मुंबई. ६, रुम नं. १२ मराठी शाळेच्या पाठीमागे, कांजुर मार्ग, भांडुप ईस्ट, मुंबई.

ज्या अर्थी अपेलंट नामे पराग लक्ष्मण शिंदे व इतर यांनी रेस्पॉडं

यांचे विरुध्द मा.दिवाणी न्यायालय क. स्तर, जामखेड यांचेकडील नियमित दिवाणी दावा नं. १०१/२०१५ मधील निशाणी ५ अर्जावरील दिनांक १५.१०.२०१६ रोजी पारीत केलेला आदेश रद्द व सेट असाईड होवून मिळणेकामी मे. जिल्ह न्यायाधीश-१ तथा अति. सत्र न्यायाधीश साहेब, श्रीगोंदा यांचे न्यायालयात किरकोळ दिवाणी अपील दाखल केले आहे. सदर अपीलामधील रेस्पॉउंट नं.१ अर्जुन दत्तात्रय ठाकर हे मयत झालेले असून, अपेलंट यांनी तुम्ही मयत रेस्पॉडंट नं. १ चे कायदेशीर वारस आहात असे अभिकथन करणारा कायप्यार पारल जाहारा जल जानवायन चरजार र त्यांचेऐवजी तुम्हाला रेस्पॉडंट करण्याची इच्छा व्यक्त करणार अर्ज दाखल केलेला आहे. अपेलंट यांनी निशाणी ४२, ४४ व ४१ र येथे मयत रेस्पॉउंट नं. १ यांचे विरुध्द झालेला अबेटचा आदे सेट असार्डड होवन मिळणेकामी. वारस रेकॉर्डवर घेणेका<sup>.</sup> झालेला विलंब माफ होवून मिळणेकामी तसेच रेस्पॉउंट नं. १ चे कायदेशीर वारस रेकॉर्डवर घेणेबाबत विनंती अर्ज दाखल केलेल गहेत. मे. न्यायालयाने निशाणी ४२, ४४ व ४६ वर मय स्पॉउंट नं. १ यांचे वारसांना नोटीस पाठविणेबाबत आदे पारीत केलेला असून त्याअन्वये मयत रेस्पॉउंट नं. १ चे वारसांन नमुद पत्त्यावर नोटीस बजावणीसाठी पाठविली असता सद नोटीस न बजावता न्यायालयात परत आलेली आहे. त्यामुव सदर किरकोळ दिवाणी अपिलामध्ये अपेलंट यांचे नि. ६७ वरील भर्जावर मे. न्यायालयाने मयत रेस्पॉउंट नं. १ यांचे वारस न १अ, १क व १ड यांचे विरुध्द जाहीर नोटीस प्रसिध्द करणेबाब आदेश पारीत केलेला आहे. सबब. सदर अपिलाचे संबंधा तसेच निशाणी ४२, ४४ व ४६ वर आपले म्हणणे मांडण्यासात दिनांक ०१/१२/२०२५ रोजी मध्यान्त ११,०० वाजता किंव ३० दिवसांचे आत या न्यायालयात आपण जातीने किंवा ज्यास् यथायोग्य सूचना दिलेल्या असून जो वादासंबंधीच्या सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देवू शकेल अशा किंवा अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देवू शकणारी ज्याच्याबरोबर असेल अशा वकीलांमार्फत हजर होण्यासाठी तुम्हाला याद्वारे बोलावण्यात येत आहे. तुम्हाला नोटीस देण्यात येत आहे की, उपरोक्त दिवर्श हजर नू राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अपिलाची सुनावण . होवून निर्णय दिला जॉईल, याची दखल घ्यावी. तसेच तुम्हात श्रीही नोटीस देण्यात येत आहे की, उपरोक्त दिनांकास किंव तत्पुर्वी तुम्ही बजावणीसाठी तुमचा पत्ता दाखल न केल्यास बचाव रद्द होण्यास पात्र ठरेल. आज दिनांक १/२०२५ रोजी माझे सहीने व न्यायालयाच्य ०३/११/२०२५ क्यानिशी दिले असे

### ga...... अधिक्षक जि<u>ल्हा</u> न्यायालय, श्रीगोंदा.

### NOTICE

with Mrs. Asha Sharad Bhagwat, for the purchase o her Flat No. 578, admeasuring 800 sq. ft. built-up area situated on the 4<sup>th</sup> floor Building No.29, of the Poisar Akash Co-Operative Housing Society Limited, having address at Samata Nagar, Kandivali East, Mumbai 400101. My clients are informed by Mrs. Asha Sharad Bhagwat that she has lost all the original title documents pertaining to the said Flat No.578, except the share certificate.

All persons having any claim in, to or upon the said Flat and the said shares, or any part thereof by way of **l**ease lien, gift, license, inheritance, sale, exchange easement, mortgage, charge or otherwise howsoeve should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any together with documentary evidence thereof, within 14 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, i any, shall be deemed to have been waived and furthe action will be completed without any reference to such

Date :11.11.2025 Place : Mumbai M. R. Nair. Advocate Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex,

### जाहीर सूचना

माझे अशील **पी.टी. शशिकमार** यांनी दिलेल्य मचना आणि माहितीवरून जनतेला कलविण्या येते की, मूळ दस्तावेज हरवले आहे आणि ते सापङ

वर्णन: मे. सनराइज डेव्हलपर्स, कार्यालय: कुल (पर्व), मुंबई आणि **पी.टी. शशिकुमार** (यापुढे सदर दस्तावेज म्हणन संदर्भ) **फ्लॅट क्र.५०१. ५वा** मजला, रिद्धी पार्क बी/१ को हौसोलि. बोलेगाव, ठाकरूली (पूर्व)-४२१२०१ (याप् नदर फ्लॅट मालमत्ता म्हणून संदर्भ) यांच्यात झालेला मूळ करारनामा दिनांक २३.०२.१९९६ रोजी नोंदर्ण .**पी.३१३/१९९६** अंतर्गत दिनांब <mark>२३.०२.१९९६</mark> रोजी कल्याण–३ च्या कार्यालयात तिसर नोंदणीकृत करण्यात आला. जर कोणाल ही दस्तावेज आढळले तर कृपया संबंधित व्यक्तीशी संपर्क साधा.

सदर फ्लॅटचे सध्याचे मालक <mark>पी.टी. शशिकुमा</mark> यांनी नजीकच्या भविष्यात सदर फ्लॅट गहाप तेवण्याचा किंवा विकी करण्याचा आणि योग बरेटीटाराला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतल आहे. जर कोणत्याही व्यक्ती/न्यास/वित्तीय संस्थेल यांच्या जागेच्या विक्री आणि हस्तांतरणाच्या कतीव काही आक्षेप असेल तर त्यांनी ही सूचना प्रकाशि झाल्यापासून **१५ दिवसांच्या** आत खोलील पत्त्याव

संतोष टी. धोत्रे (वकील) सी/७३, कस्तुरी प्लाझा, मानपाडा रोड डोंबिवली (पूर्व), ठाणे-४२१२०१ दिनांक: १०.११.२०२५

प्तर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की, माझे नशील क्लस्टर खोली क्र.सी-२०, प्लॉट क्र.७०१, पंकल्प सिद्धी को-ऑप.हौ.सो.लि., सेक्टर क्र. ारकोप क्र. ३, आरएससी-७१, कांदिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ ३० चौ.मी. या जागेच मालक आहेत आणि त्यांच्याकडे अनुक्रमांक ९६ र ०० धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरण केलेले शेअर्सचे भाग प्रमाणपत्र क्र.२० आहे आणि हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी संदर्भ पत्र क्र.एमव्ही/डब्ल्यू/एम.एम/१९९५/२३ दिनांव ८.०६.२०२३ द्वारे क्लस्टर रूम हस्तांतरित केली आहे मदा कलस्या रूपचे प्रकाश कोंदिबा चौराले यांच्य गवाने असलेले **मूळ वाटप पत्र क्र.**युपी-एस/३ डब्ल्यबीपी/०११ । १२/३५९/०२ नसार दिनांव १.०५.१९९२ रोजी दिले होते आणि सदर मूळ वाटप ग्त्र माझ्या अशिलाने हरवले आहे आणि त्याकरित गरकोप पोलिस स्टेशन, मुंबई येथे नोंदणी क्र.१४७९८९ २०२५ द्रि दिनांक १०.१<mark>१.२०२५</mark> रोजी एन.सी. दाख

ालकी हक हितमंबंध किंवा कोणत्याही करार परवाना माडेपट्टा, गहाणखत, विक्री, धारणाधिकार, बक्षीस वारसा. शल्क इत्यादी स्वरूपाचा कोणताही दाव ालेल्या किंवा असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याह त्र्यक्तीने त्यांच्या दाव्याच्या आवश्यक पराव्यांसह काशन झाल्यापासून **१४ दिवसांच्या** आत माझ्या पत्त्याव ला कळवावे आणि त्यानंतर प्राप्त झालेले कोणतेह दावे किंवा आक्षेप **दिनांक २१.०५.१९९२ रोजीचा वरी**त **मळ वाटप** पत्राच्या नकसानीसंदर्भात कोणत्याही प्रकार चारात घेतले जाणार नाहीत किंवा स्वीकारले जाणा

के.एम. पांडे वकील उच्च न्यायालय

### जाहिर नोटीस

श्रीगोंदा येथीलू मे. जिल्हा न्यायाधीश - १ तथा अति. किरकोळ दिवाणी अपील नं.- ६३/२०१९ निशाणी क्र. :- ६ पराग लक्ष्मण शिंदे व इतर रा. कोर्ट रोड, जामखेड, ता. जामखेड, जि. अहमदनगर

अर्जन दत्तात्रय ठाकर (मयत) - वारस व इतर रा. गणेशवाडी चाळ नं. ६, रुम नं. १२, मराठी शाळेच्या पाठीमागे, कांजुर रेस्पॉडंट..... मार्ग, भांड्प ईस्ट, मुंबई.

मयत रेस्पॉडंट नं. १ चे वारस प्रस्तावित रेस्पॉउंट नं. १अ - श्रीमती. रुपाली अर्जुन शिंदे प्रस्तावित रेस्पॉउंट नं. १क - राधिका निलेश सावंत ग्स्तावित रेस्पॉडंट नं. १ड - निशा संतोष दवंडे सर्व रा. गणेशवाडी, चाळ नं. ६, रुम नं. १२, मराठी शाळेच्या पाठीमागे, कांजुर मार्ग,भांडुप ईस्ट, मुंबई.

ज्या अर्थी अपेलंट नामे पराग लक्ष्मण शिंदे व इतर यांनी रेस्पॉडंट यांचे विरुध्द मा. दिवाणी न्यायालय क. स्तर, जामखेड यांचेकडील नियमित दिवाणी दावा नं. १०१/२०१५ मधील निशाणी ५ अर्जावरील दिनांक १५.१०.२०१६ रोर्ज केलेला आदेश रद्द व सेट असाईड होवून मिळणेकामी मे. जिल्हा न्यायाधीश१ तथा अति. सत्र न्यायाधीश साहेब, श्रीगोंदा यांचे न्यायालयात किरकोळ दिवाणी अपील दाखल केले आहे. सदर न्यायालयात करकाळा दवाणा अपाल दाखल कल आह. सदर अपीलामधील रेसपॉउंट नं. १ अर्जुन दत्तात्रय ठाकर हे मयत झालेले असून, अपेलेट यांनी तुम्ही मयत रेसपॉउंट नं. १ चे कायदेशीर वारस आहात असे अभिकथन करणारा व त्यांचे्पेवजी तुम्हाला रेस्पॉडंट करण्याची इच्छा व्यक्त करणारा अर्ज दाखल केलेला आहे. अपेलंट यांनी निशाणी ४२, ४४ व ४ वर येथे मयत रेस्पॉउंट नं. १ यांचे विरुध्द झालेला अबेटचा आदेश सेट असाईड होवून मिळणेकामी, वारस रेकॉर्डवर घेणेकामी झालेला विलंब माफ होवून मिळणेकामी तसेच रेस्पॉउंट नं. १ चे कायदेशीर वारस रेकॉर्डवर घेणेबाबत विनंती अर्ज टाखल केले आहेत. मे. न्यायालयाने निशाणी ४२, ४४ व ४६ वर मयत रेस्पॉउंट नं. १ यांचे वारसांना नोटीस पाठविणेबाबत आहेश पारीत केलेला असून त्याअन्वये मयत रेस्पॉउंट नं. १ चे वारसांना नमुद पत्त्यावर नोटीस बजावणीसाठी पाठविली असता सदर नोटीस न बजावता न्यायालयात प्रत आलेली आहे. त्यामुळे सदर किरकोळ दिवाणी अपिलामध्ये अपेलंट यांचे नि. ६७ वरीत १अ, १क व १ड यांचे विरुध्द जाहीर नोटीस प्रसिध्द करणेबाबत

सबब, सदर अपिलाचे संबंधात तसेच निशाणी ४२, ४४ व ४६ वर आपले म्हणणे मांडण्यासाठी दिनांक ०१/१२/२०२५ रोजी मध्यान्द्र ११ ०० वाजना किंवा ३० दिवसांचे आत या पात आपण जातीने किंवा ज्यास यथायोग्य सूच दिलेल्या असून जो वादासंबंधीच्या सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्त देवू शुकेल अशा किंवा अशा् सर्व प्रश्नांची उत्तरे देवू शकणार व्यक्ती ज्याच्याबरोबर असेल अशा वकीलांमार्फेत हजर होण्यासाठी तुम्हाला याद्वारे बोलावण्यात येत आहे. तुम्हाला नोटीस देण्यात येत आहे की, उपरोक्त दिवशी हजर न

राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अपिलाची सुनावणी होवून निर्णय दिला जाईल, याची दखल घ्यावी. तसेच तुम्हाला अशीही नोटीस देण्यात येत आहे की उपरोक्त दिनांकास किंवा तत्पर्वी तम्ही बजावणीसाठी तमचा पत्ता दाखल न केल्यास. तमचा बचाव रद्द होण्यास पात्र ठरेल. आज दिनांक ०३/११/२०२५ रोजी माझे सहीने व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिले असे. SEAL

हुकूमावरुन, अधिक्षक जिल्हा न्यायालय, श्रीगोंदा.

### **Hind Commerce Limited**

CIN: L51900MH1984PLC085440 Regd. Off: 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400 034 Tel No. +91-22-4050 0100 website: www.hindcommerce.com email id: investor@hindcommerce.com

#### **EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR** THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER 2025

PARTICULARS	3 months ended	figures for the current period ended	3 months ended in the previous year
	Un-Audited	Audited	Un-Audited
	30.09.2025	30.09.2025	30.09.2024
Total income from operations	61.35	148.95	92.46
Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extra Extraordinary items*)	58.60	88.54	14.21
Net Profit / (Loss) for the period (before Tax after Exceptional and/or Extra Extraordinary items*)	58.60	88.54	14.21
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extra Extraordinary items*)	47.53	72.94	18.76
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprensive Income (after tax)	62.88	210.98	-2.71
Equity Share Capital	300.00	300.00	300.00
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-
Earnings Per Share (of `10/- each) (for containuing			
and discontinuing operations) (*not annualised) Basic: Diluted:	1.58* 1.58*	2.43* 2.43*	0.63* 0.63*
a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed			

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results file The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and the listed entity (www.hindcommerce.com). The above financial have been reviewed and recommended by audit committee and have been approved and taken on record by the board of Directors at its Meeting held on 10-11-2025.

The Audit is required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, has been complied by the Auditor

FOR HIND COMMERCE LIMITED Place : Mumbai UMESH LAHOTI
Date : November 10, 2025 MANAGING DIRECTOR (DIN:00361216)

of the Company.

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

### जाहीर सूचना

रायचुरा या फ्लॅट क्र.ए/५०२, ५वा मजला, क्षेत्रफळ ७१० चौ.फु. कार्पेट, बोरिवली पुष्पकुंज त्रैभव को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, हिनाल हेरिटेज, पटेल वाडी, एस.व्ही.पी. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ (सदर फ्लॅट) च्या मालक आहेत आणि त्यांच्याकडे भाग प्रमाणपत्र क्र.३३ आहे, ज्यावर विशिष्ट क्र.१८६ ते १९० (दोन्ही समाविष्ट) आहेत आणि फ्लॅट क्र.८/ ५०३, ५वा मजला, क्षेत्रफळ ४९६ चौ.फू. कार्पेट बोरिवली पष्पकंज वैभव को-ऑपरेटिव्ह हौसिंग मोसायटी लिमिटेड. हिमाल हेरिटेज. पटेल वाडी. रस.व्ही.पी. आहे. रोड. बोरिवली (पश्चिम) मंबई-४०००९२ (सदर फ्लॅट) आणि भाग प्रमाणपत्र क्र.३४ धारण करून, ज्याचे विशिष्ट क्र.१९१ ते १९५ (दोन्ही समाविष्ट) आहेत आणि एकत्रितपणे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित आहेत, परंतु त्यांनी ९ नोव्हेंबर, २००४ रोजी **राजेंद्र जी. शाह** (विकासक आणि बांधकाम व्यावसायिक) आणि **श्रीमती** <mark>आर.एस. आशाबेन रायचुराय</mark> (सदस्य/भाडेकरू) (सदर करार) यांच्यात झालेला पर्यायी निवासासाठीचा मूळ करारनामा रद्द केला आहे. सदर फ्लॅटचे मूळ करारनामा/मालमत्ता दस्तावेज उपरोक्त व्यक्तीच्या गाब्यात नाहीत आणि ती हरवली आहेत किंवा गरिश्रमपर्वक शोध घेऊनही सापडत नाहीत.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत सदर मुळ करारनामा /अधिकार दस्तावेजांच्या आधारावर विक्री, हस्तांतर, करारनामाची प्रतिभूती म्हणून ठेव, अदलाबदल, तारण, हमी, वित्तीय सहाय्यता अधिभारः बक्षीसः न्यासः परिरक्षाः ताबाः भाडेपदा मत्यपत्र परवाना मालकी हक कायदेशीर हक जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार हक्क, हित किंवा दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा लेखी स्वरुपात आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह पष्ठ्यर्थ दस्तावेजांशिवाय कोणताही दावा/आक्षेप . स्विकारले जाणार नाही आणि माझे अशिला समोर अंमलबजावणीसाठी वैध असणार नाही). खालील वाक्षरीकरयाँचे कार्यालय-कार्यालय क.४. ळमजला, आशो-पालव, मॅकडोनाल्डसच्या पुढे, एस.व्ही. रोड, तिरुमाला शोरुम समोर, बोरिवली (पश्चिम), मंबई-४०००९२ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसात कळवावे अन्यथा असे सर्व दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक ११ नोव्हेंबर, २०२५

श्री. कमलेश आर. मौर्या वकील उच्च न्यायालय

### डॉ • बाबासाहेब आंबेडकर एस - आर - ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित पत्ता: आंबेडकर नगर, पी एल तोखंडे मार्ग, चेंबुर, मुंबई- ४**०००**८९

या संस्थेचे सभासद

**कै -श्रीमती - शोभा दत्ता बनसोडे** सदनिका क्र .१११३ यांचे दिनांक ०७ .०१ .२०२४ पेजी निधन झाले तसेच त्यांचे पती **कै.श्री दत्ता बनसोडे** व मुलगा **कै श्री रोशन दत्ता** बनसोडे यांचे यापुर्वीच निधन झाले असुन मुलगा कै.श्री रोशन दत्ता बनसोडे यांचे नग्न झालेले नव्हते . त्यांचे वारसदार मलग श्री राकेश दत्ता बनसोडे व श्री रूपेश दत्ता बनसोडे यांनी सदर सदनिका /गाळा तसेच भाग भांडवल आपले नावे हस्तांतरीत

करण्यासाठी संस्थेकडे विहित नुमुन्यात अर्ज केला आहे . सदरह् मृत सभासदांनी

नामनिर्देशित केलेले नाही . पंस्था या नोटीसद्वारे, संस्थेच्या भांडवलात, गलमत्तेत असलेले मयत सभासदांचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत मभासदांचे वारसदार किंवा अन्य मागणीदा /हरकतदार यांच्या कडून हक्क मागण्या हरकती मागवित आहे हि नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीच्या पुष्टयर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर कारावेत .जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्य किंवा हरकती सादर झाल्या नाहीत तर,

मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/ मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील .जर असा कोणत्याही हक्क मागण्या /हरकती आल्या तर त्यावावत संस्थेच्या

उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारांस<sub>/</sub> हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सांय ५ ते ८

पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीसची मुदत संपण्याच्या तारखे पर्यंत उपलब्ध राहील .

ठिकाण: चेंबुर, मुंबई डॉ -बाबासाहेब आंबेडकर एस -आर -ए -को-ऑप हैं।सिंग सोसायटी लि

PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given on behalf of my client, Smt. Pragna Narendra Maru, inviting any claim or objection in respect of Flat No. 306, admeasuring 276 sq. ft. carpet area, situated on the Third Floor of Building No. D-12, "Nami Apartment", Sarvodaya Parshwanath Nagar, Nahur Road, Mulund (West), Mumbai – 400080 (hereinafter referred to as "the said flat"). That the Releasors, namely Mr. Kintan Narendra Maru and Mrs. Falguni Savan Nagda (nee Falguni Narendra Maru), are the sole and only legal heirs of late Shri Narendra Khimji Maru (hereinafter referred to as "the deceased") to spried on 3rd January 2022, leaving behind the following Class-I legal heirs under the Hindu Succession Act, 1956. The Releasors, by executing a duly registered Release Deed bearing Document No. MBI-30-20823-2025 dated 28th October 2025, have released, relinquished, and forever discharged all their respective rights, titles, and interests inherited by them in succession from late Shri Narendra Khimji Maru in respect of the said flat in favour of Smt Pragna Narendra Man.

by them in succession from late 5nn Narendra Khimji Maru in respect of the said flat in favour of 5mt. Pragna Narendra Maru. Accordingly, 5mt. Pragna Narendra Maru shall apply to society for transfer of the said flat in his sole name as per the aforesaid Release Deed dated 28th October 2025.

society for transfer of the said late in his sole name as per the aforesaid Release Deed dated 28th October 2025.

Any person or persons having any claim, demand, or objection in respect of the said flat or any part thereof, whether by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, license, litigation, or otherwise, or claiming any other right, title, or interest of whatsoever nature, are hereby called upon to submit their claim or objection in writing, together with supporting documents, to the undersigned at Flat No. 201-18, Shree Hari Enclave Co-operative Housing Society Ltd., Nahur Gaon, Mullund (West), Mumbai-400080, within seven (7) days from the date of publication hereof.

If no such claim or objection is received within the stipulated period, the society shall be at liberty to deal with the shares, rights, and interest of the deceased, late Shri Narendra Khimji Maru, in the capital and property of the society, in accordance with the provisions of the society's bye-laws and as per the registered Release Deed dated 28th October 2025, in favour of Smt. Pragna Narendra Maru. Thereafter, any such purported claim or interest, if raised, shall be deemed to have been waived and shall not be binding upon my client or any prospective purchasers of the said flat for all intents and purposes.

Place: Mumbai.

SI

गिटीएस नं (८६९)/(६५५) , परळ - शिवर्ड डिव्हिजन, जेरबाई वाडिया रोड, परेल, मुंबई १०००१२ या संस्थेचे सभासद असलेल्या य

ब्रालील सभासदाचे निधन झाले आहे श्रीमती मलय्या कस्तूरी २०२५ पजा

यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाख केला असून संस्था या जाहिरातद्व्रारे संस्थेच्य भांडवलात / मालमत्तेत असलेले मयंत सभासदार भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी मयत नभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार ारकतदार यांच्याकडन हक्क मागण्या / हरकर्त ागवण्यात येत आहेत. हि नोटीस प्रसिद्ध झालेच्य दिनांकापासून १५ दिवसात त्यांनी आपल्य ागण्याच्या हरकतीच्या पुष्ठर्ट आवश्यक त्य <sub>गगदपत्रांच्या</sub> प्रति व अन्य<sup>े</sup>पुरावे सादर करावेत जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणत्यार्ह व्यक्तीकडून हक्क मागण्या किव्हा हरकत सादर गाली नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्य उपविधीनसार कारवाई करण्याची संस्थेल मोकळीक राहील. जर अश्या कोणत्याही हक्व मागण्या / हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्य उपविधिअनसार कार्यवाही करण्यात येईल. नोंर्द व उपविधीची एक प्रत मागणीटारास / हरकवटारा पाहण्यासाती संस्थेच्या कार्यालयात संस्थेच्य अध्यक्ष / सचिव यांच्याकडे सायंकाळी ७ ०० त , oo पर्यंत नोटीस दिलेल्या तारखेपास

राहील ठिकाण : मंबई

नोटीसची मृदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्

अध्यक्ष / सचिव स्वराज्य एसआरए सहकारी गृनिर्माण संस्था मर्या

सही/

### जाहीर नोटीस

या जाहीरीती नुसार असे आव्हाहन करण्यात येत आहे की, **माजीवडे अक्षया को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.** नोंदणी क्रमांक : टि.एन.ओ. (टि.एन.ओ)/एच.एस.जी.(टि.ओ.)२७६९/१९८९ ९०, भुखंड क्रमांक : सी. ११७ रोड नं. आर.एस.सी. - ३, माजिवडे, ठाणे, ९ (पश्चिम) ४००६ १० , या **संस्थेचे सौ. शिला संजय सोरटे आणि श्री. संजय विष्णु सोरटे** यांची **सदनिका** क्रमांक डी/१, यांचे भाग दाखला क्रमांक १९ भाग क्रमांक ९१ ते ९५ हरविलेले असुन, त्यांनी त्या बाबत संस्थेकडे दय्यम भाग मिळणे बाबत. संस्थेकडे अर्ज सादर केलेला आहे. तरी सदर बाबत कोणाच्याही काही हरकती असल्यास. सदरची नोटीस प्रसिध्द झाल्या दिनांकापासून १५ दिवसाच्य आत. त्यांनी आपल्या मागण्याच्या वा हरकतीच्या पष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती व अन्य पुरावे **सहीत, सौ. शिला संजय सोरटे आणि श्री. संजय विष्णु सोरटे,** याची सदनिका क्रमांक डी/ १, क्रमांक डी/ १ माजीवडे अक्षया को–ऑप. हौसिंग सोसायटीँ लि. भुखंड क्रमांक : सी. ११७ रोड नं. आर.एस.सी. - ३, माजिवडे, ठाणे, ९ (पश्चिम)- ४००६१०. या ठिकाणी **सकाळी ११.०० ते १२.००** या वेळेत सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडुन, हरकती झाल्या नाहीत, तर, संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील याची नोंद घ्यावी ही विनंती.

प्राधिकृत अधिकारी वकील उच्य न्यायालय माजीवडे अक्षया स, गृ.स. मर्या

सुर्योदय स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड नोंद. व कॉर्प. कार्यालय: १९०१, शारदा टेरेसेस, प्लॉट क्र.६५, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४. सीआयएन: यु६५९२३एमएच२००८पीएलसी२६१४७२

**ज्याअर्थी,** खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समे ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत मे. सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (एसएसएफबीएल) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कल १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत वितरीत केलेल्या मागप न्यावरील पुढील व्याज, खर्च, शुल्क इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते, खाली दिलेल्या सूचनांचे प्रकाशः आणि तुमच्यावर पर्यायी सेवेचा मार्ग देण्यात येईल. कर्जाच्या योग्य परतफेडीसाठी प्रतिभूती म्हणून, खालील प्रतिभू गलमत्ता अनुक्रमे उक्त कर्जदार, सह-कर्जदार, जामीनदार यांनी **एसएसएफबीएल**कडे तारण ठेवली आहे.

कर्जदार / सह-कर्जदार/ जामीनदाराचे नाव २२७००००४६५३, १. श्री. दिपक दाजी गगनमळे. दाजी एनपीए दिनांक 0८.0६.२0२५ गगनमळे यांचा मुलगा, २. श्री. दाज्जी लक्ष्मण गगनमळे. एकूण थकबार्क २३.०६.२०२५ रोजी लक्ष्मण गगनमळे यांचा मलगा रू.३,२७,७३०/-

ाळकत क्र.१७५, एकूण क्षेत्रफळ ८९८ चौ.फु., लोणार n. पंढरपूर, जि. सोलापूर रायगड येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व: घर क्र.१२२/ए, पश्चिम: घर क्र.१६५ बी. उत्तरः रस्ताः दक्षिणः घर क्र.३३०.

प्राधिकृत अधिकारी सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ठिकाण: महाराष्ट्र दिनांक: ११.११.२०२५

मोरारका फायनान्स लिमिटेड सीआयएन:एल६७१२०एमएच१९८५पीएलसी०३५६३२

नोंद.कार्यालय: ५११, मेकर चेंबर्स ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२

ई-मेल:investors@morarkafinance.in, वेबसाईट: www.morarkafinance.in हस्तातरण कराराच्य विशेष विंडो उघडण्याची माहिती भारतीय सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) ने ०१ एप्रिल. २०१९ रोजीपासून भौतिक स्वरूपात सिक्यरिटीजचे

हस्तांतरण बंद केले आहे. त्यानंतर, हे स्पष्ट करण्यात आले की १ एप्रिल, २०१९ रोजीच्या अंतिम मुदतीपुर्वी दाखल केलेले आणि दस्तावेजांमध्ये कमतरता असल्यामुळे नाकारलेले/परत केलेले हस्तांतरण करार ३९ मार्चे, २०२ रोजीपर्यंत आवश्यक दस्तावेजांसह पुन्हा दाखल केले जाऊ शकतात. मेबीने २ जुलै, २०२५ रोजीच्या परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी/पी/

सीआयआर/२०२५/९७ द्वारे, ही सुविधा वाढवण्याचा आणि १ एप्रिल, २०१९ रोजी पूर्वी मूळतः दाखल केलेल्या भाणि दस्तावेजांमध्ये किंवा प्रक्रियेत कमतरता असल्यामुळे नाकारलेल्या, परत केलेल्या किंवा दुर्लक्षित केलेल्य भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी **७ जुलै २०२५ ते ६ जानेवारी २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीकरिता** एक विशेष विंडो उघडण्याचा निर्णय

गत्र भागधारकांना विनंती आहे की या कालावधीत, ज्या सिक्युरिटीज हस्तांतरणासाठी पुन्हा दाखल केल्या आहेत

(त्या विनंत्यांसह ज्या कंपनी/आरटीएकडे प्रलंबित आहेत, त्या विनंत्यांसह) फक्त डीमॅट पद्धतीने जारी केर्ल . नाईल आणि योग्य प्रक्रियांचे पालन करावे लागेल. ज्या शेअरहोल्डर्सनी १ एप्रिल, २०१९ पूर्वी कोणतीही भौतिक हस्तांतरण विनंती दाखल केली होती जी वर नमूद केलेल्या कारणांमुळे नाकारली गेली किंवा परत केली गेली होती, ते या संधीचा फायदा घेऊ शकतात आणि असे शेअर्स हस्तांतरणासाठी पुन्हादाखल करू शकतात. कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा मदतीसाठी, तुम्ही कंपनीच्या आरटीएशी संपर्क साधू शकता:

**आरटीएचे नाव:** मे. एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट

ईमेलः investor.helpdesk@in.mpms.mufg.com **होन:** +९१ २२४९१८६०००-७९

पत्ता: सी १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई–४०००८३

ही माहिती कंपनीच्या वेबसाइट www.morarkafinance.in वर देखील अपडेट केली आहे

दिव्या अगरवा कंपनी सचिव व सक्षम अधिका

NIWAS

ठिकाण: मंबर्ड दिनांक: १०.११.२०२५

तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

### निवास हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (पुर्वीची इंडोस्टार होम फायनान्स प्रायन्हेट लिमिटेड, यापुडे सदर एनएचएकपीएल म्हणून संदर्भ) नोंद. कार्या:: युनिट क्र. ३०५, ३रा मजला, विंग २/ई, कॉपोरेट ॲव्हेन्यु, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पुर्व), युवई-४०००९३.

ताबा सूचना (नियम ८(१) व (२)) ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट २००२ अंतर्गत प्रतिभुत धनकोंचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम

सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की **एनएचएफपीएल**चे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्य नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** प्रत्येक मालमत्ते समोर नमुद तारखेला घेतलेला आहे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद

१३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमूदप्रमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **एनएचएफपीएल**कडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून करारदराने पुढील व्याज व इतर शुल्क जमा

कर्ज खाते	कर्जदार व मालमत्ता	मागणी सूचना दिनांक	ताबा	ताबा
क्रमांक	तपशील	व रक्कम	दिनांक	स्थिती
LNKJTLAP- 10230036521	१. कृष्ण सदाशिव कवळे (कर्जदार) २. श्री. सदाशिव रामाजी कवळे (सह- कर्जदार)	<b>रु.४,९०,७५७/-</b> (रुपये चार लाख नव्वद हजार सातशे सत्तावन्न फक्त) <b>दिनांक: १७ जून २०२५</b>	०७ नाव्हेंबर २०२५	सांकेतिक ताबा

**मालमत्ता तपशील:** मालमत्ता असलेले घर क्र.२९२ ए, मोजमाप क्षेत्र सुमारे १०२३ चौ.फूट, गाव कराळेवाडी, ताल-कर्जत, जिल्हा रायगड येथे गट ग्रामपंचायत भिवपुरीच्या स्थानिक हद्दीत स्थित असलेले घर येथील सर्व भाग व खंड. खालील चतुसिमा : पूर्व - मच्छिंद्र दगडू गाडे यांचे घर, पश्चिम - धर्म तुपे यांची जमीन, उत्तर - नारायण तुपे यांचे घर, दक्षिण - भीम वाघमारे यांचे घर

कर्ज खाते	कर्जदार व मालमत्ता	मागणी सूचना दिनाक	ताबा	ताबा		
क्रमांक	तपशील	व रकाम	दिनांक	स्थिती		
LNKJTLAP-	१. रूपेश मोतीराम दळवी (कर्जदार)	<b>इ.६,२१,९१२/-</b> (रुपये सहा लाख एकवीस हजार	०७ नाव्हेंबर	सांकेतिक		
11230037707	२. श्रीमती भाग्यश्री रूपेश दळवी	नऊशे बारा फक्त)	२०२५	ताबा		
	(सह-कर्जदार)	दिनांक: १४ फेब्रुवारी २०२५				
मालमत्ता तपशील: सावळे, साळोख बारणे रोड सावळे, ग्रुप ग्राम पंचायत सावळे, तालुका कर्जत, जिल्हा रायगड-४१०२०१ येथे						

ालमत्ता असलेले घर क्र.१५८८, मोजमाप क्षेत्र सुमारे १५९० चौ.फूट. खालील चतुसिमाः पूर्व- शेत जमीन, पश्चिम- विलास शिवराग लाड यांचे घर, उत्तर- माती रस्ता, दक्षिण- शेत जमीन

सही / - प्राधिकृत अधिकारी ठिकाणः रायगड निवास हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडकरित दिनांकः ११.११.२०२५